7/27

# TRC Financial Services Limited CIN: L74899MH1994PLC216417

4th September, 2020

To, **BSE Limited**Corporate Relations Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Scrip ID: TRCFIN Scrip Code: 511730

Dear Sir,

#### **SUB: SUBMISSION OF E-PAPER**

With reference to the captioned subject we submit herewith E- paper with respect to publication of un-audited standalone financial results for the quarter ended 30th June 2020 published in the Financial Express and Mumbai Lakshadeep daily newspapers; pursuant Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully For TRC Financial Services Limited

Giddaiah Koteswar Whole-time Director

DIN: 07121503

Encl: As stated above.

CIN: L40101DL1975GOI007966 Regd. Office: NTPC Bhawan, SCOPE Complex, 7 Institutional Area, Lodi Road, New Delhi- 110003, Tel. no.: 011-24360959 Fax: 011-24360241 Email: csntpc@ntpc.co.in Website: www.ntpc.co.in

### NOTICE OF THE 44" ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 44" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 24" September, 2020 at 10.30 A.M. though Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), to transact the business as stated in the notice dated 28 August, 2020. 44"Annual Report including notice of AGM, Standalone and Consolidated Financial Statements, Auditors' Report and Directors' Report for the financial year ended 31" March, 2020 have been sent to the shareholders of the Company only through emails at their registered e-mail addresses as permitted in accordance with the MCA Circular dated 5th May 2020.

Annual Report along with the notice of the 44" AGM is available on the Company's website i.e. www.ntpc.co.in, and website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Notice is also hereby given under Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management & Administration) Rules, 2014 that the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from 18th September, 2020 to 23th September 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide remote e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically for the resolutions as set in the AGM Notice dated 28" August, 2020 through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The remote e-voting period will commence on Monday, 21" September, 2020 at 9.00 A.M. (IST) and will end on Wednesday, 23th September, 2020 at 5.00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by CDSL, for voting

instruction for remote e-voting are contained the Notice of AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. 17" September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the AGM.

thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The detailed procedure

Any person becoming the member of the Company after the dispatch of Notice of AGM but on or before the cut-off date can also cast his/her vote by logging on www.evotingindia.com, using their log-in credential. If a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be

A member may participate at the AGM through VC/OAVM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be entitled to cast his/her vote again. Members may note that the facility of e-voting shall also be made available at the AGM for members who had not casted their votes through remote e-voting.

The Board of Directors has appointed Mr. Ranjeet Pandey of M/s Ranjeet Pandey & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer, for conducting the voting process in a fair and transparent manner.

Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM notice carefully. If you have any queries or issues regarding attending AGM through VC/ OAVM or e-Voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

0. To support green initiative, members who have not registered their e-mail > address so far or who want to update their e-mail address, are requested to 3 approach their respective DP (for electronic holding) or with Alankit Assignments Limited / Company (for physical holding), for receiving all communications electronically. For NTPC Limited

Place: New Delhi Date: 01.09.2020

(Nandini Sarkar) **Company Secretary** 

Leading the Power Sector

Regd. Office: Near Jain Colony, Vijay Inder Nagar, Daba Road, Ludhiana - 141003 (Punjab)

Corporate Office: 7th Floor, Antriksh Bhawan, 22 K.G. Marg, New Delhi - 110001

Ph: 011-23715242, Fax: 011-23716276

Email: oswal@oswalgreens.com, Website: www.oswalgreens.com

NOTICE OF 38" ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 38" Annual General Meeting ("AGM") of the members of

Oswal Greentech Limited ("the Company") will be held on Thursday, 24" September 2020

at 12.00 PM (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means

("OAVM") facility to transact the Ordinary Business as set out in the Notice of 38" AGM in

compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the

Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI")(Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General

Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8" April 2020, 13" April 2020 and 5"

May 2020, respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular

No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May 2020, issued by Securities

and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the Notice

In accordance with the said circulars of MCA and SEBI, the Notice of AGM dated 28'

August 2020 and the Annual Report of the Company for the financial year 2019-20

("Annual Report 2019-20") have been sent through email on Tuesday, 1"September 2020,

to those members whose email addresses are registered with the Company or the

depositories/ depository participants. These documents are also available on the website

of the Company at www.oswalgreens.com, the websites of Stock Exchanges i.e. BSE

Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

www.nseindia.com respectively and the website of National Securities Depository

The Company is providing to its members a facility to exercise their right to vote on

resolutions proposed to be considered at the AGM through voting by electronic means ("E-

voting") and the business set out in the notice of AGM may be transacted through E-voting.

The Company has engaged NSDL to provide the facility of remote E-voting to the

members and the facility of E-voting to the members participating in the AGM through VC

OAVM. The members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM

through the NSDL e-voting system. Members may access the same at

https://www.evoting.nsdl.com/ under shareholder/ member login by using remote E-

voting, attending the AGM through VC/OAVM and E-voting during AGM, for members

holding shares in demat form or physical form and for members who have not registered

The remote E-voting shall commence on Monday, 21" day of September, 2020 at

The remote E-voting shall end on Wednesday, 23" day of September, 2020 at 05:00

The cut-off date, for determining the eligibility to vote through remote E-voting or

through the E-voting system during the 38" AGM, is 17" September, 2020. A person

whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial

Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to

avail the facility of remote E-voting, participating in the 38" AGM through VC/OAVM

The remote e-voting module shall be disabled BY NSDL after the aforesaid date and

time for voting and once the vote on resolution is cast by the member shall not be

Any person, who becomes member of the company after sending the Notice of the

38" AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 17" September 2020,

may obtain the login ID and password by following the instructions as mentioned in

the notice of 38th AGM or sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in.

However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting, then he/she

The members participating in the 38" AGM and who had not cast their vote by

remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during

The members who have cast their vote by remote e-voting prior to the 38" AGM may

participate in the 38" AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast

Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, the Register of Members and Share

Transfer Books of the Company will remain closed from 18" September 2020 to 24"

September 2020 (both days inclusive) for the purpose of 38" AGM of the Company.

Mr. Paramnoor Singh, Managing Partner of R Arora & Associates, Chartered

Accountants, New Delhi has been appointed as Scrutinizer by the Company to

The results of voting shall be declared within 48 hours from the conclusion of AGM

and results so declared along with the consolidated Scrutinizer's Report shall be

placed on the Company's website (www.oswalgreens.com) and NSDL's website

In case of any queries/ grievances connected with the remote E-voting and the E-

voting in the AGM or if the members need any assistance before or during the AGM.

the members may write to NSDL at email IDs: evoting@nsdl.co.in or contact NSDL

at the following toll free no.: 1800-222-990 or may write to Secretarial Department of

the Company at email id: cs@oswalgreens.com or at the address and telephone

Members holding shares in physical mode, who don't have registered/updated their

email addresses with the Company, are requested to send the scanned copy of the

a) A signed request letter mentioned their name, folio no., share certificate number,

Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated

their email id with Depository Participant(s), are requested to register/update their

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM

including the instructions for attending the AGM, manner of casting vote through remote e-

voting/e-voting during the AGM. Please write to the Secretarial Department of the

Company at cs@oswalgreens.com in respect of queries regarding aforesaid.

following documents by email to the Company at oswal@oswalgreens.com:

Pursuant to the provisions of Section 91 of the Act and Rules framed thereunder and

can use his/her existing user id and password to cast their vote.

their vote again through the e-voting system during the 38" AGM.

scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

numbers of the Corporate office of the Company given above.

Manner of registering and updating email address by members

complete address, email id and mobile number; and

email id with their relevant Depository Participant(s).

b) Scanned copy of Self-attested PAN card.

Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

their email address has been provided in the notice of AGM.

facility and e-voting during the 38" AGM.

We further inform that:

the 38" AGM.

(www.evoting.nsdl.com)

**Oswal Greentech Limited** 

(Formerly known as Oswal Chemicals & Fertilizers Ltd) CIN - L24112PB1981PLC031099

## ASSOCIATED ALCOHOLS & BREWERIES LTD.

CIN: L15520MP1989PLC049380

Regd Office: 4th Floor, BPK Star Tower, A.B. Road, Indore-452 008 (M.P.) e-mail: investorrelations@aabl.in website: www.associatedalcohols.com, Phone: 0731-4780400

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of Board of Directors of the company is scheduled to be held on Saturday, 12th September, 2020 inter alia, to consider and approve the Unaudited Financial Result for the Quarter Ended on 30th June, 2020.

This Notice is also available on the website of the company at www.associatedalcohols.com and on the website of the stock exchanges at www.bseindia.com and www1.nseindia.com

For: Associated Alcohols & Breweries Ltd. Date: 01.09.2020 **Sumit Jaitely** Place: Indore

#### TRC FINANCIAL SERVICES LIMITED Regd. Office: Bandra Hill View CHS, 3rd Floor,

85, Hill Road, Opp. Yoko Sizzler, Bandra (West), Mumbai - 400050. CIN: L74899MH1994PLC216417 Email ID: trcfsltd@gmail.com, Website: www.trcfin.in Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020. (Rs. In Lacs except earning per share)

Quarter Ended Year Ended Quarter Ended

PARTICULARS	Quarter Ended 30th June, 2020 Unaudited	Year Ended 31st March, 2020 Audited	Quarter Ended 30th June, 2019 Unaudited
Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary	37.41	104.70	28.21
activities before tax Net Profit / (Loss) from ordinary	30.87	17.74	-1.59
activities after tax* Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	30.87	17.66	-1.59
Comprehensive Income(after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the	30.87 500.09	17.66 500.09	-1.59 500.09
previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each)	3	-269.31	E
(Basic & Diluted)	0.62	0.35	.0.03

There were no exceptional and Extra Ordinary item during the quarter ended 30th June. 2020.

the Board of Directors in their meeting held on 01st September, 2020.

Place : Bangalore

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results fifed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Ex change websites. - www.bseindia.com and Website of the Company- www.trcfin.in The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by

This Statement has been pregured in accordance with the Companies (Indian Accounting Standards), Rules 2015 (IND AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

By and on behalf of the Board of Directors For TRC FINANCIAL SERVICES LIMITED

> Giddaiah Koteswar Whole time Director DIN: 07121503

# ARCHIDPLY INDUSTRIES LIMITED (CIN: L85110UR1995PLC008627)

Regd. Office: Plot No. 7, Sector - 9, Integrated Industrial Estates, Sidcul, Pant Nagar, Udham Singh Nagar, Rudrapur, Uttarakhand, 263153, Phone: 05944-250270, Fax: 05944-250269

Cor. Office: 2/9, 1st floor, W.H.S. Kirti Nagar, New Delhi - 110015 Phone: 011-45642555, Website: www.archidply.com, Email: cs@archidply.com

(For the attention of Equity Shareholders of Archidply Industries Limited) Notice is hereby given that the Twenty Fifth (25") Annual General Meeting (AGM) of the

Members of Archidply Industries Limited will be held on Tuesday, September 29, 2020 at 11:30 A.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set forth in the AGM Notice dated August 14, 2020 without the physical presence of the Members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8 April, 2020, 13 April, 2020 and 5 May, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular")

Pursuant to above mentioned MCA & SEBI Circular(s), Notice of 25"AGM, inter-alia, explaining the procedure and instructions for participating into the AGM through VC/OAVM and also the procedure and instructions for electronic voting (e-voting) containing the lusiness Items to be transacted and explanatory statement along with the Annual Report 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA and SEBI Circular(s) for the year 2020. The electronic mailing of the aforesaid documents is expected to be completed on or before September 7, 2020.

Pursuant to Section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is pleased to provide remote e-voting facility and e-voting facility during the AGM by CDSL to its Members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set out in the Notice of AGM

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of hares held, with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving icence, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company, for receiving the Annual Report 2020 along with AGM Notice by email, to cs@archidply.comor kishore.bv@kfintech.com.Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants.

Please note that the updation/registration of email addresses on the basis of the above scanned documents will be only for the purpose of sending the notice of 25" AGM and Annual Report for 2019-20 and thereafter shall be disabled from the records of the RTA mmediately after the 25" AGM. You will therefore be required to send the Email ID updation request along with hard copies of the aforesaid documents to RTA for actual registration in he records to receive all the future communications including Annual Reports, Notices, Circulars, etc. from the Company electronically.

All Members are informed that

the remote e-voting shall commence on 26.09.2020 at 9.00 A.M; the remote e-voting shall end on 28.09.2020 at 5.00 PM.

the cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-vote during the AGM is 22.09.2020;

any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after e-mailing of Notice by the Company and holding physical/demat shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at

neipdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. The same procedu

may be followed by Members holding shares in Demat/Physical mode who have not registered/updated their Email IDs with verification details such as folio no., DP ID/Client ID, PAN (scanned copy), demat account statement; the remote e-voting shall end at 5.00 PM. on 28.09.2020 and thereafter shall be disabled by CDSL. Once the vote on a Resolution is cast by the Member, the Member

shall not be allowed to change it subsequently; the e-voting facility will be available during the AGM also for the Members who have not

cast their vote through remote e-voting. Members who have cast their vote by remote evoting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again; only a person, whose name is recorded in the Register of member or in the Register of

Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the AGM; Ms. Komal, Proprietor of M/s Komal and Associates, Company Secretaries (CP No. 17597) has been appointed as Scrutinizer to scrutinize the e-voting and remote e-voting

process in a fair and transparent manner, Ifapersonis already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password/PIN for casting vote is to be used. If a Member forgets password, the same is to be reset by using "Forgot User Details/Password" option available on

he AGM Notice and Annual Report will be available on the websites of (i) the Company a www.archidply.com(ii) CDSL at www.evotingindia.com(iii) Stock Exchange at www.bseindia.comand.www.nseindia.com

case of any queries before or during the AGM, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual available at the www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For Archidply Industries Limited

Mumbai

Atul Krishna Pandey Place: Delhi Company Secretary & Compliance Officer Date: 02.09.2020



		CONSOLIDATED			
SL.		QUARTER ENDED			YEAR ENDED
No.	Particulars	30.06.20 (Unaudited)	31.03.20 (Audited)	30.06.19 (Unaudited)	31.03.20 (Audited)
1	Total Revenue from operations (net)	6,733.58	32,224.71	36,036.37	137,944.12
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(3,178.47)	2,194.62	2,175.76	8,773.59
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(3,178.47)	2,106.39	2,175.76	8,685.36
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(2,565.70)	2,233.98	1,343.69	7,456.49
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,524.19)	2,196.23	1,314.83	7,392.71
6	Equity Share Capital	1,315.98	1,315.98	1,315.98	1,315.98
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year )	-	-	-	51,216.39
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)		119		
	1. Basic:	(19.50)	16.98	10.21	56.66
	2. Diluted:	(19.50)	16.98	10.21	56.66
Note:		I	-		

Key Information on Standalone financial result are as under :-

Place: Rai, Sonepat (HR.)

SL.			QUARTER ENDE	YEAR ENDED	
No.	Particulars	30.06.20 (Unaudited)	31.03.20 (Audited)	30.06.19 (Unaudited)	31.03.20 (Audited)
1	Total Revenue from operations (net)	6,760.50	32,165.02	35,991.14	137,697.98
2	Profit / (Loss) before tax	(3,180.17)	2,067.09	2,173.40	8,712.01
3	Net Profit / (Loss) after tax	(2,341.52)	2,260.17	1,406.48	7,829.07
h)	The above is an extract of the detailed format of Financial Decults of the Quarter and	d lune 20 2020 f	lad with the Ctack	Evolongooundo	Dogulation 22 of

The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results of the Quarter ended June 30, 2020 are available on the website of the Company (www.fiemindustries.com) and website of the Stock Exchanges viz. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

> By order of the Board For FIEM INDUSTRIES LIMITED

( J. K. Jain ) **Chaiman & Managing Director** Dated: September 1, 2020 (DIN: 00013356)





# MUTUAL

# Nippon Life India Asset Management Limited

(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • www.nipponindiamf.com

**NOTICE NO. 53** 

# **DIVIDEND DECLARATION**

September 07, 2020

**Record Date** 

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with September 07, 2020 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on August 31, 2020 (₹ per unit)
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III - Dividend Option	0.0115	10.0744
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III - Institutional Plan - Dividend Option	0.0110	10.0738
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III - Direct Plan - Dividend Option	0.0101	10.0732

\*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any. \*The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or the difference of NAV from the last Specified Transaction Date (Ex. NAV) to the Record Date mentioned above, whichever is higher. However, the payout will be subject to the available distributable surplus in the Scheme as on the Record date.

The specified Transaction period for Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III is on 7th and 8th September 2020 (both business days). The following shall be applicable for application received during the specified transaction period.

# For Subscriptions including Switch-ins under Dividend Option

In respect of valid applications for subscriptions received up to 1.00 p.m. on the aforesaid Record Date along with a local cheque or a demand draft payable at par at the place where the application is received, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date.

In respect of valid applications for subscription received after 1.00 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 1.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the said second day shall be applicable; In respect of valid applications received after 1.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable, provided such a day is/has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection.

In respect of purchase of units in Income/Debt Oriented scheme with amount equal to or more than Rs 2 lakhs, the applicable NAV shall be subject to the provisions of SEBI Circular Cir/IMD/DF/19/2010 dated November 26, 2010 and CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 on uniform cut-off timings read with provisions for advancing of cut off timings for temporary period for applicability of NAV. With regard to Unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution/ Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.

# For Redemptions including Switch-out under Dividend Option

In respect of valid applications received up to 1.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date. In respect of valid applications received after 1.00 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 1.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the said second day shall be applicable.

**For units in demat form:** Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme

as on record date. All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the

register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited

**Authorised Signatory** 

(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

**September 01, 2020** Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Place: New Delhi

Date: 2" September 2020

Sonal Malhotra Company Secretary

For Oswal Greentech Limited

Company Secretary & Compliance Officer



# टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

CIN:L74899MH1994PLC216417

**नोंदणीकृत कार्यालयः** वांद्रे हिल व्ह्यू कोहौसो, ३रा मजला, ८५, हिल रोड, योको सिजलर्स समोर, वांद्रे (प), मुंबई-४०००५०.

#### ई-मेल: trcfsltd@gmail.com वेबसाईट: www.trcfin.in २० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	30.89	908.00	२८.२१
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफ/(तोटा)	30.60	90.08	-9.49
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)" कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)	30.00	90.88	-9.48
(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	30.60	90.88	-9.49
समभाग भांडवल	400.08	400.08	400.09
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)	-	-288.39	-
मूळ व सौमिकृत	0.६२	0.34	-0.03

दिनांकः ०२.०९.२०२०

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bscindia.com
- । वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात
- । वरील अहवाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मर्यादेत इतर मान्यताप्राप्त लेखा योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करित टी आरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरित गिद्धयाह कोटेश्व

#### ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन : एल ५११०९एम एच १९८२पीएलसी ३१९००८

नोंदणीकृत कार्यालय : ७०७, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई, मुंबई, ४०० ०२१. दूरध्वनी क्रमांक : ०२२६७४७२११७

संकेतस्थळ : www.authum.com ई-मेल : authuminvestgmail.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओव्हिएएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वेष्ट्र वार्षिक सर्वेषाधारण सभा (एजीएम)) बुधवार , दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसाग संध्याकाळी ४. ०० वाजता ३८ व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुष, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्येमे (''ओव्हिएएम'') (यापुढे उद्घेख इलेक्ट्रॉनिक माध्यमातून) यांच्या माध्यमातून, कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') आणि त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक २० /२०२० दिनांकीत मे २०२०, परिपत्रक क्रमांक १४ /२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांकीत १३ एपिल २०२०जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय भारत सरकार (एमसीए) यांनी जारी केलेर्ल असून सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांकीत १२ मे २०२० आणि अन्य आवश्यक ती परिपत्रके जी भारत सरकार आणि सेबी यांनी जारी केली आहेत यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली एमसीए आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार, ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस / आरटीए यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९- २० करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती निर्धारित कालावधीत इ मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येईल. ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९- २० करिताचा वार्षिक अहेवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.authum.com</u> तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.</u> <u>com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

#### वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओव्हीएएम यांच्या माध्यमातून सहभाग

कंपनीचे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातुन उपस्थित राह शकतात. ज्याचा तपशील कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत विस्ताराने दिलेला आहे. कंपनी २०१३ च्या कलम १०३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्य सभासदांची संख्या कोरम निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची सुविधा निर्धारित वेळेच्या आधी १५ मिनिटे सुरु करण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या नंतर १५ मिनिटे नंतर पर्यंत बंद करण्यात येणार नाही

कंपनी सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या नुसार रद्द करण्यात आली आहे. कंपनीचे असे सभासद ज्यांनी आपले सध्याचे ई-मेल तपशील नोंदणीकृत अथवा अद्ययावत करून घेतलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी ३ँ८ व्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची इलेक्टॉनिक प्रत आणि वित्तीय वर्ष २०१९- २० करिताचा वार्षिक अहवाल यांची इलेक्टॉनिक प्रत प्राप्त करण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करून आपले ई-मेल तपशील त्वरित नोंदणीकृत अथवा

समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर : विनंती अर्जाची स्वाक्षरी केलेली स्कॅन प्रत. फोलिओ कमांक ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, पॅन (स्वयंसाक्षांकीत प्रत) आदी माहिती कंपनीचे आरटीए माहेश्वरी डाटामाटिकस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे mdpldcyahoo.com या पत्त्यावर पाठवावीत किंवा सदरील कागदपत्रे कंपनीचे शेअर टान्स्फर एजंट, माहेश्वरी डाटामाटिकस प्रायव्हेट लिमिटेड, ५ वा मजला २३, आर एन मुखर्जी रोड, एस्प्लनेड, लाल बझार, कोलकाता, पश्चिम बंगाल - ७०० ००१ येथे

## समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर :

आपला ई-मेल तपशील डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडील डिमॅट खात्यात नोंदणीकृत करून घ्यावा. त्यानंतर सभासद आपला ई-मेल तपशील कंपनी यांच्याकडे ३८ व्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची इलेक्टॉनिक प्रत आणि वित्तीय वर्ष २०१९- २० करिताचा वार्षिक अहवाल यांची इलेक्टॉनिक प्रत प्राप्त करण्यासाठी, डीपी आयडी, क्लायंट आयडी (१६ अंकी डीपी आयडी + क्लायंट आयडी किंवा १६ अंकी बेनिफिशरी आयडी), नाव, क्लायंट मस्टर किंवा कन्सॉलिडिटेड प्रत, पॅनकार्डची स्वयंसाक्ष प्रत, आणि रहिवासाचा पुरावा असणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत (जसे की, वाहन न्ना, जार र सुराता । जुरू निवडणूक ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड आदी) कंपनीचे आरटीए माहेश्वरी डाटामाटिकस प्रायव्हेट लिमिटेड यांना <u>mdpldcyahoo.com</u> या ई-मेल पत्त्यावर सादर करून तात्पुरत्या स्वरूपात नोंदणीकृत करू शकतात

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करता यावे यासाठी कंपनी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचा तपशील वार्षीक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येईल. त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी ई-मतदा-करता यावे यासाठी कंपनी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमटेरिअलाईझ स्वरूपात आहेत. प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी दूरस्थ ई–मतदान पद्धती आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी ई–मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या पद्धतीचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत देण्यात येईल.

# बुक क्लोजर :

कंपनी कायदा २०१३ कलम ९१ मध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदी तसेच त्यासह वाचा सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट ) नियम २०१५ चा नियम ४२ यांना अनुसरून कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका, आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२० ते बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत ( दोन्ही दिवस धरून ) बंद राहतील

सदरील सूचना कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितासाठी तसेच माहितीसाठी एमसीए आणि सेबी परिपत्रकांना अनुसरून जारी करण्यात येत आहे.

**ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड** करिता

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर

हितेश वोरा

स्थळ : मुंबई दिनांक : ३ सप्टेंबर २०२०

मृगेश ट्रेडिंग लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. सीआयएन:एल७४९९९एमएच१९८४पीएलसी०३४७४६ दूर.:९१-२२-२३०२७९०० फॅक्स:९१-२२-२३०७७२३१ वेबसाईटः www.mrugeshtrading.com

ई-मेल: cosec@mrugeshtrading.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीक रिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)				
तपशील	संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर				
	३०.०६.१९	३०.०६.१९	३१.०३.२०		
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	0.20		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(8.04)	(8.33)	(99.89)		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.04)	(8.33)	(99.89)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.04)	(8.33)	(99.६9)		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न					
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)					
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(0.49)	(२.२५)	(९.५४)		
समभाग भांडवल	२४.५०	२४.५०	२४.५०		
राखीव–इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद					
पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	(8.43)		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)					
(विशेष साधारण बाबपुर्व)					
मूळ	(१.६५)	(9.00)	(8.08)		
सौमिकृत	(9.६५)	(9.00)	(8.08)		
<b>≉वार्षिकीकरण नाही</b>					

दिनांकः ०२.०९.२०२०

ठिकाणः मुंबई

- सेवी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mrugeshtrading.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे
- लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला
- अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

मगेश टेडिंग लिमिटेडकरिता सनिल सर्वे

डीआयएन:०००६५१६६

अभिनंदन इंटरप्राईजेस लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः वॉर्डन हाऊस. ३४०. जे.जे.रोड. भायखळा. मंबई-४००००८. सीआयएन:एलरे७११९एमएच१९८४पीएलसी२१७६९४ दूर.:९१-२२-२३०२७९०० फॅक्स:९१-२२-२३०७७२३१ वेबसाईट:www.abhinandanenterprisesItd.com ई-मेल:cosec@abhinandanenterprisesItd.com

> ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
३०.०६.२०	३०.०६.१९	३१.०३.२०
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
9.88	٩.६६	€.३८
0.9८	0.44	(२.०७)
0.9८	0.44	(२.०७)
0.9८	0.44	(३.٩३)
0.94	9.६0	(२.०९)
994.40	994.40	994.40
-	-	(५.३५)
0.02	0.98	(0.२७)
0.02	0.98	(0.२७)
	<b>३०.०६.२०</b> अलेखापरिक्षित १.४४ ०.१८ ०.१८ ०.१८ -	30.06.30         30.06.39           अलेखापरिक्षित         अलेखापरिक्षित           9.88         9.88           0.92         0.94           0.92         0.94           0.94         9.80           994,40         994,40           -         -           0.02         0.98

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.abhinandanenterprisesltd.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला

अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

अभिनंदन इंटरप्राईजेस लिमिटेडकरित

## यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड

CIN: L67120MH1983PLC029133 नोंदणीकृत कार्याकयः ई-२५०, क्रिस्टल प्लाझा, इनफिनीटी मॉल समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–्४०००५३. वेबसाईट: www.yaminiinvestments.com ई-मेल: yaminiinvestments@gmail.com

३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

			(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२० अलेखापरिक्षित	३०.०६.१९ लेखापरिक्षित	३१.०३.२० अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.24	9८.04	४४८.६५
अपवादात्मक बाब व करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा	(9.80)	0.43	२५.१८
करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	(9.80)	0.43	२५.१८
कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	(9.80)	4.40	9८.६३
कालावधीकरिता इतर सर्वंकष उत्पन्न	-	-	-
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न			
(करानंतर))	(9.80)	4.40	9८.99
समभाग भांडवल	५२५७.२६	५२५७.२६	५२५७.२६
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रति)(विशेष साधारण बाबपुर्व/नंतर)			
मूळ	-	0.009	0.008
सौमिकृत	-	0.009	0.008

9. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

- कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार वरील निष्कर्षाचे लेखापरिक्षक अहवाल दिले आहे.
- कंपनीने १ एप्रिल, २०१७ पासून भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) स्विकारले आहे आणि तद्नुसार कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार वरील
- कंपनी एकमेव व्यवसाय विभागात कार्यरत आहे अर्थात गुंतवणूक, म्हणून कंपनीचा अन्य विभाग नसल्याने विभागानुसार तपशील कंपनीला लागू नाही.
- सदर निष्कर्ष व मर्यादित पुनर्विलोकन अहवाल कंपनीच्या www.yaminiinvestments.com तसेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- जागतिक आरोग्य संघटनाने (डब्ल्युएचओ) ११ मार्च, २०२० रोजी नोवेल कोरोना व्हायरस (कोविड–१९) महामारी घोषित केली. तद्नुसार भारत शासनाने २३ मार्च, २०२० रोजी टाळेबंदी जाहीर केली आणि म्हणून कंपनीचे कार्यचलन प्रलंबित झाले. कोविड-१९ चा प्रभाव कंपनीच्या व्यवसायावर होऊन कंपनीचे उत्पादन पुरवठा मालिका यावर व्यत्यय आला तसेच टाळेबंदी कालावधीत उत्पादन सविधा बंद झाली तथापि ु जून, २०२० पासून शासकीय प्राधिकरणाकडून आवश्यक अनुमती घेऊन व्यवसाय कार्यचलन सुरू केले. ऑम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थिती सुरक्षा व आरोग्यांची काळजी घेऊन आवश्यक सावधानता बाळगून आमच्या एसओपीच्या ठिकाणी आम्ही कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यास राज्य शासनाच्या नियमानुसार कार्य सुरू केले. कंपनीने वित्तीय वर्ष २०२१ करिता त्यांचे मालमत्तेचे मुल्य, वास्तविक मालमत्ता मालमत्ता वापरा अधिकार, गुंतवणूक, वस्तुंची यादी, व्यापार वस्तुवर मालमत्ता मुल्य निष्पादित केले. भावी आर्थिक स्थितीचे सद्य दर्शकावर आधारित कंपनीला सदर मालमत्तेच्या निष्पादन मुल्य वसुलीची अपेक्षा आहे. स्थिती वेगाने बदलत असून कोविड–१९ चा पुढील प्रभाव अनिश्चित असल्याने असे अंदाजित आहे की, सदर एकमेव वित्तीय निष्कर्षीचे मालमत्ता तारीख वेगळी असेल.

यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेडकरित

ठिकाण: मंबर्ड वंदना अगरवाल दिनांक: ०२.०९.२०२० पूर्णवेळ संचालिका

# एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड **गेंदणीकृत कार्यालय**: ५०२–ए/५०१–बी, फॉरच्युन टेरेस, ५वा मजल, सिटी मॉलच्या समोर

न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०० ०५३ दुरः ६७३१७५००/**फॅक्सः** २६७३०२२७/ २६७३६९५३, ई-मेल:admin@nrail.com वेबसाईट:www.nrail.com कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५

## २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना

नोटीस याद्वारे देण्यात येत आहे की, २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') कंपनीच्य तभासदांची **एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड** मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोर्ज .११.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी), न्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. एजीएम सामायिक ठिकार्ण . एकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. कोविड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता सहकार त्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० ०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क.१७/२०२० दि.१३ एप्रिल. २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ . सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (सेबी परिपत्रक) नुसार आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदीनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) अधिनियम २०१५ नुसार सभा घेतली जाईल

एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फर सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केर्ल

एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) ज्या सदस्यांचे ई-मेल केंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेर्ब परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपात पाठविले जातील.

एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.nrail.com</u> व बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीने भागधारकांना विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजूर करावयाच्या नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. याकरिता रिमोट ई-वोटिंग (एजीएम ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन ई-वोटिंग) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (यापुढे ई-वोटिंग) सुविधा दिली आहे. भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा नियुक्त केर्ल आहे. ई-वोटिंगची माहिती एजीएममध्ये उपलब्ध आहे

ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना एजीएम सूचनेत दिलेल्या ई-वोटिंगचे पालन करावे ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रमाणे त्यांचे ई-मेल नोंद

करावेत. १) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ज्यांचे ई-मेल कंपनी/आरटीएकडे नों ., नाहीत त्यांनी गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२० रोजी <u>https://sharexindia.com/</u> Email Register.html वर आवश्यक तपशील जसे ड्रॉपबॉक्समधील कंपनीचे नाव निवडणन कोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल तरतूद करावे आणि पॅन कार्डची इमेज पीडीएफ किंवा जेपीईजी नमुना (१ एमबी पर्यंत) अपलोड करावी. सदस्यांकरिता बँक पशील नोंद करण्याची सुविधा वास्तविक स्वरुपातील भागधारणा असणाऱ्या सदस्यांना <u>https://</u> <u>sharexindia.com/Bank\_Register.html</u> वर बँक खाते क्रमांक, बँकेचे<sup>न</sup>नाव ायएफएससी कोड आणि रद्द केलेला धनादेश स्वसाक्षांकीत करून पीडीएफ किंवा जेपीईजी नमुन

(१ एमबी पर्यंत) गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२० रोजीपर्यंत अपलोड करावी. २) डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी कडे नोंद करावेत. यापुढे शनिवार, २९ ऑगस्ट, २०२० पर्यंत कंपनी/आरटीएकडे <u>https:/</u> sharexindia.com/Email\_Register.html वर ई-मेल तात्पुरते नोंद करण्यासाट आवश्यक तपशील जसे डीपी/क्लायंट आयडी. भागधारकाचे नाव. पॅन. मोबाईल क्रमांक. ई-मेल तरतूद करावे. येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ई-मेलचे स्थायी नोंदणीसाठी सदस्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करावा.

मंडळाच्या वतीने व करित सही / ठिकाण: मंबई पजा दफ्तरी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: ०४.०९.२०२०



लक्षदीप

# रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड

CIN.:L17110MH1981PLC024145 ई-मेल:rplcompliance@ramgopalpolytex.com वेबसाईट:www.ramgopalpolytex.com नोंदणीकृत कार्यालयः ग्रीनटेक्स क्लिअरिंग हाऊस, बी-१, २ व ३, गोसरानी कपाउंड, रेहनाल गाव. भिवंडी. जिल्हा ठाणे-४२१३०२ दूर.: ०२२-२२८३४८३८, **फॅक्स**: ०२२-२२८५१०८५

कॉर्पोरेट कार्यालय: ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ २० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०	संपलेली तिमाही ३१.०३.२०	संपलेली तिमाही ३०.०६.१९	संपलेलेवर्ष ३१.०३.२०
क्र.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	38.9८	२५९.५२	-	३८२.५९
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	0.90	9.८९	(६.०४)	(१९.३५)
₹.	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.90	٩.८९	(६.०४)	(१९.३५)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.90	٩.८९	(६.०४)	(१९.३५)
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			, , ,	
	नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.६४	२२.४६	(१०.६६)	(३.३२)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	9838.63	१४३९.६३	9838.६३	9838.83
0.	पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून इतर समभाग				३७६.१६
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रती)	0.09	0.09	(0.08)	(0.93)
	मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	0.09	0.09	(0.08)	(0.93)

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ramgopalpolytex.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.cseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करिता रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

सही / -ठिकाण : मुंबई (संजय जटिया) दिनांक : ०२.०९.२०२० अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००९१३४०५)



सुनिल सुर्वे

## **Valson Industries Limited**

CIN: L17110MH1983PLC030117
Registered Office: 28, Bldg. No. 6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059, **Website**: www.valsonindia.com, **Email**: pritesh@valsonindia.com **Tel**: 022 4066 1000, **Fax**: 022 4066 119

#### NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 30th September, 2020 at 11.00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses to be set out in the Notice of AGM which will be emailed to

the members separately In view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular dated May 05, 2020 read with MCA Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as the 'MCA Circulars') permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physica esence of members at a common venue. In compliance with applicable provisions of the Companie

Act, 2013 read with MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year ended March 31, 2020 will be sent only by electronic mode to those members whose email address is registered with the Company Depositories. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the financial yea ended March 31, 2020 will also be available on the Company's website at www.valsonindia.com and or the BSE website at www.bseindia.com where the shares of the Company are listed.

Members can attend and participate in the AGM through VC / OAVM only. The instructions for attending the AGM through VC / OAVM are provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members holding shares as on the cut-off date, Wednesday, 23rd September, 2020 to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The detailed manner of remote e-voting / e-voting during the AGM for members holding shares in physical mode, dematerialised mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM. The login credentials for e-voting will be sent to all the members at their registered email address.

The requirement to send physical copies of the Notice of the AGM along with the Annual Report o financial year 2019-20 to members holding physical shares and those who have not registered their email addresses is dispensed for the calendar year 2020 in accordance with aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020.

n case any member has not registered the email address with the Company / Depository Participan please follow the below instructions to:

a) Register your email address to receive the Notice of the AGM, Annual Report for the financial year ended March 31, 2020 and the login credentials for e-voting

Please contact the Company at pritesh@valsonindia.com and submit Members holding shares the Folio No., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN/AADHAR for verification and register email address.

Please contact your Depository Participant (DP) to register your email Members holding shares in DEMAT form address in your DEMAT account, as per the process advised by your DP.

Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, Septer Wednesday, September 30, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM. For VALSON INDUSTRIES LIMITED

Mumbai September 4, 2020 Mr. Suresh N. Mutreja **Managing Director** 

# Parle Industries Limited

CIN:L21000MH1983PLC029128 Regd. Office: 6B, Knox Plaza, Ground Floor, Mind Space, Near Hometel Hotel, Off. Link Road, Malad (W), Mumbai: 400064. Telefax: 91- 022 -40033979. E-mail: parle.software@gmail.com, Website: www.parlesoftwares.com

Notice of 37th Annual General Meeting to be held through Video-Conference/Other Audio Visual Means, Book Closure and Remote E-Voting information

NOTICE is hereby given that the Thirty Seventh ('37th') Annual General Meeting ('AGM') of the property of ththe Members of Parle Industries Limited ('the Company') will be held on Tuesday September 29, 2020 at 10.30 a.m. (IST) through two way Video Conferencing ('VC' facility / other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 37th AGM along with the Annual Report 2019-20 on 4th, September, 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and

The Annual Report 2019-20 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 37th AGM is available on the website of the Company at www.parlesoftwares.com and on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com. A copy of the Notice is also available on the website of Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in. M/s. Monika Thanvi & Associates, Practicing Company Secretaries (Membership No. ACS 31494 & C.P. No. 11567) has been appointed as Scrutinizer for the e-voting process

Remote e-Voting: n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to ime, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Member are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period Commencement of remote e-Voting from 9.00 a.m. (IST) on Saturday, September 26, 2020, End of remote e-Voting upto 5.00 p.m. (IST) on Monday, September 28, 2020. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members

will not be allowed to vote electronically beyond the said date and time; b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 22, 2020 ('Cut-Off Date') The additional facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the

c. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at vishal.parad@linkintime.co.in as provided by LIIPL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only;

AGM:

d. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again. Registration of e-mail addresses: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on

Tuesday, September 22, 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2019-20 electronically and to receive login ID and passwore a. Visit the link: https://www.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html.

Enter the Company Name, DP ID & Client ID / Physical Folio No. & Certificate Nos., c. Enter your mobile number and e-mail address and upload KYC documents
d. Verify OTP and the system will those section:

Verify OTP and the system will then confirm the e-mail address for receiving this Notice

both days inclusive) for the purpose of 37th AGM

Place : Mumbai

Book Closure: Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed hereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will emain closed from Tuesday, September 22, 2020 to Tuesday, September 29, 2020

> For Parle Industries Limited Bharat Bohra

Date: September 4, 2020 **Company Secretary** 

# मुक्ता आर्ट्स लिमिटेड

CIN:L92110MH1982PLC028180

नोंदणीकृत कार्यालयः मुक्ता हाऊस, विसलिंग वुड्स इन्स्टिट्युटच्या मागे, फिल्मिसटी कॉम्प्लेक्स, गोरेगांव (पुर्व), मुंबई-४०० ०६५. **दूर.क.:**(०२२) ३३६४९४००, Website: www.muktaarts.com

## ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुक्ता आर्ट्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्याची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/ २०२० व २०/२०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/ ७९ (परिपत्रक) नुसार आणि एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० च्या वास्तविक प्रती वितरणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने ३ सप्टेंबर, २०२० रोजी पूर्ण केली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, वार्षिक अहवाल २०१९-२० व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत कंपनीकडून पाठवली जाणार नाही. उपरोक्त परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होणार असल्याने सदस्यांची वास्तविक उपस्थिती खारीज करण्यात आली आहे. तद्नुसार सदस्यांकडून प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असणार नाही. कृपया नोंद असावी की, वार्षिक अहवाल २०१९-२० व कंपनीच्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.muktaarts.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

एजीएम सूचनेत संदर्भीत दस्तावेज एजीएम तारखेपर्यंत सदर सूचनेच्या वितरण तारखेपासून सदस्यांकरिता विनाशुल्क निरीक्षणास विद्युत स्वरुपात उपलब्ध आहेत. सदस्यांना अशा दस्तावेजाचे monika@muktaarts.com ई-मेल करून करता येईल.

विद्युत स्वरुपाने मतदान:

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीमार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने सूचनेत नमुद विषय विमर्षीत केले जातील आणि विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मत देण्याचे सदस्यांना सुविधा दिली जाईल.

सदस्यांनी खालील नोंद घ्यावी:

- अ. ई-वोटिंग माहिती हे एजीएम सूचनेचा एक भाग आहे जे कंपनीच्या आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध केले आहे.
- जर कोणा व्यक्तीने एजीएम सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी फर्स्ट टाईम युजरकरिता एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे ई-वोटिंगकरिता माहितीचे पालन करावे जे कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी जसे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे संपर्क करावा किंवा monika@muktaarts.com वर ई-मेल करून आवश्यक लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्भत बंद केली जाईल.
- नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग कालावधी दरम्यान विद्युत स्वरुपाने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना ई-वोटिंग प्रणालीने एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.
- फ. ई-वोटिंगमध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास कृपया एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर डाऊनलोड सेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल व फ्रिक्केन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबईevoting@nsdl.co.in/ ४०००१३ किंवा pallavid@nsdl.co.in वर ई-मेलवर लिहावे किंवा संपर्क द्रः:+९१–२२–२४९९४५४५/१८००–२२२–९९९० करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत आणि व्हीसीद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास त्या श्रीमती सरिता मोटे, सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना त्यांचे ई-मेल evoting@nsdl.co.in किंवा SaritaM@nsdl.co.in, दर.:२४९९४८९० किंवा संपर्क श्रीमती सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना त्यांचे ई-मेल evoting@nsdl.co.in किंवा SoniS@nsdl.co.in किंवा द्र.:२४९९४५५९ वर कळवावे. सदस्य कंपनी सचिवाकडे monika@muktaarts.com वर सुद्धा लेखी कळवू शकतात.

मंडळाच्या आदेशान्वये मुक्ता आर्ट्स लिमिटेडकरिता सही/-

ठिकाणः मुंबई दिनांकः ०३ सप्टेंबर, २०२०

मोनिका शाह कंपनी सचिव